

केंद्र शासनाच्या निकषानुसार मराठी भाषेला
अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गठीत
करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ
देण्याबाबत

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: अभिजा-२०१२/प्र.क्र.२२/भाषा-४,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १२ मार्च, २०१३.

वाचा :

- १) शासन निर्णय क्रमांक: मभाअ-२०११/प्र.क्र.३८ (भाग-२)/भाषा-२, दिनांक १०.०१.२०१२.
- २) शासन निर्णय क्रमांक: मभाअ-२०११/प्र.क्र.३८ (भाग-२)/भाषा-२, दिनांक १८.०६.२०१२.
- ३) शासन निर्णय क्रमांक: मभाअ-२०११/प्र.क्र.३८ (भाग-२)/भाषा-२, दिनांक १४.०८.२०१२.
- ४) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: मभाअ-२०११/प्र.क्र.३८ (भाग-२)/भाषा-२, दिनांक १८.०९.२०१२.

प्रस्तावना :

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या निकषानुसार अभ्यासपूर्ण / सर्वकष प्रस्ताव तयार करण्यासाठी व त्याअनुषंगाने शासनास उचित शिफारशीसह अहवाल / प्रस्ताव सादर करण्यासाठी शासनाने या विभागाच्या संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय समिती गठीत केली आहे.

२. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी राज्यातील तज्ञ अभ्यासक / व्यक्तींकडून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मराठी भाषेसंदर्भातील शोध लेख व त्याअनुषंगाने असलेले पुरावे सादर करण्याबाबत शासन स्तरावरून आवाहन करण्यात आले होते. शासनाच्या आवाहनानुसार राज्यातील मराठी भाषेचे अभ्यासक / तज्ञ व्यक्तींकडून यासंदर्भात शोधलेख व प्रस्ताव सादर समितीकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या शोधलेखाचा व प्रस्तावाचा अभ्यास करून शासनास यासंदर्भातील अहवाल ३ महिन्यात सादर करणे शक्य नसल्याची बाब विचारात घेऊन सादर समितीस अहवाल सादर करण्यासाठी संदर्भ क्र. २ च्या शासन निर्णयान्वये दिनांक ३१ जुलै, २०१२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कळविलेल्या निकषांची पूर्तता करण्यासाठी मराठी या प्राचीन भाषेचे सातत्याने निर्माण झालेले श्रेष्ठ साहित्य सांगणारे पुरावे गोळा करणे, त्या दृष्टीने ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख, कोरीव लेख या प्रकारचे साहित्य विचारात घेऊन तसेच त्यांची सर्वांगीण छाननी

करुन सर्वकष प्रस्ताव सादर करण्यासाठी वरील समितीस संदर्भ क्र. ३ च्या शासन निर्णयान्वये दि.३१ जानेवारी, २०१३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

३. समितीचे मसुदा तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून काही त्रुटी असल्यास त्या दुर करण्याच्या दृष्टीने छाननी सुरु आहे. अहवाल शासनास / केंद्र शासनास सादर करणे, त्यानंतर केंद्र शासनास आवश्यक ते सर्व पुरावे / दस्तऐवज सादर करण्यासाठी अंदाजे लागणारा अवधी इ. चा विचार करुन या समितीस मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यावर शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय:-

प्रस्तावनेत नमुद केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीस दि.३१ मे, २०१३ पर्यंत किंवा केंद्र शासनाकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईपर्यंत (यापैकी जे आधी होईल तोपर्यंत) मुदतवाढ देण्यात येत आहे.

२. या प्रित्यर्थ, समितीचे अध्यक्ष व अशासकीय सदस्यांसाठी प्रवास भत्ता व दैनिक भत्यावरील होणारा खर्च ११ प्रवासभत्ता या उद्दिष्टाखाली आणि समितीचा इतर खर्च १३ कार्यालयीन खर्च या उद्दिष्टाखाली "मागणी क्रमांक झेडएफ-१-२०५२-सेक्रेटरिएट, सर्वसाधारण सेवा-००-०९०, सेक्रेटरिएट (००) (०१) मराठी भाषा विभाग, संगणक सांकेतांक २०५२ ५०५४" या लेखाशीर्षाखाली त्या त्या वित्तीय वर्षासाठी मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात येईल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०३१२१५१०१३१७३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ल. शि. देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,

२. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
 ३. सर्व मा.मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
 ४. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
 ५. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
 ६. लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई,
 ७. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
 ८. सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक,
 ९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
 १०. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
 ११. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
 १२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
 १३. सर्व मंत्रालयीन विभाग,
 १४. वित्त विभाग (व्यय-४, सेवा-५, सेवा-६ व विनियम),
 १५. मराठी भाषा विभागातील सर्व कार्यासने,
 १६. संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
 १७. सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, नवी मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर,
 १८. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
 १९. संचालक, दर्शनिका विभाग, मुंबई
 २०. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
 २१. सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
 २२. सर्व संबंधित सदस्य.
२. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांना आपापल्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत.
- प्रत - निवड नस्ती